

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत
मौजे काष्टी, ता. मालेगांव, जि. नाशिक येथे
कृषि विज्ञान संकुल अंतर्गत सन २०२०-२१
पासून स्थापन करण्यात आलेल्या शासकीय
कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयासाठी
पदनिर्मिती करण्याबाबत....

महाराष्ट्र शासन

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

शासन निर्णय क्रमांक : मफुवि १४२०/प्र.क्र.६४/७-अ,

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय विस्तार, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक:- ०२ फेब्रुवारी, २०२१

संदर्भ :- १) शासन निर्णय क्र. मफुकृवि १४२०/प्र.क्र.६४/७-अ, दि. २१ सप्टेंबर, २०२०

२) कृषि परिषद, पुणे कार्यालयाचे पत्र क्र. मकृप/शिक्षण-१/प्र.क्र.२२०/१७१३/२०२०,
दि.९.१०.२०२०

३) कुलसचिव, मफुकृवि, राहुरी यांचे पत्र क्र.प्रशासन-ड/कृ.व्य.व्य.महाविद्यालय/
१७६/२०२१, दि.२०.१.२०२१

प्रस्तावना :-

संदर्भिय क्र. १ येथील शासन निर्णयान्वये महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मौजे काष्टी, ता. मालेगांव, जि. नाशिक येथे कृषि विज्ञान संकुल अंतर्गत ४० विद्यार्थी प्रतिवर्ष प्रवेश क्षमतेचे शासकीय कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय सन २०२०-२१ पासून स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली असून उच्चस्तर सचिव समितीने यापूर्वी मंजुर केलेल्या आकृतीबंधाप्रमाणे मौजे काष्टी, ता. मालेगांव, जि. नाशिक येथील कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयासाठी शिक्षकवर्गीय ३२ पदे, शिक्षकेतर ३५ पदे आणि बाह्यस्रोताद्वारे ९ पदे अशी एकूण ७६ पदे वित्त विभागाने मंजुर केलेली आहेत.

२. कृषि परिषद, पुणे कार्यालयाकडून संदर्भ क्र.२ अन्वये मौजे काष्टी, ता. मालेगांव, जि. नाशिक येथील कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाकरीता मंजुर पदांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. वित्त विभागाने सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने दिलेले अभिप्राय विचारात घेवून संदर्भ क्र. ३ अन्वये महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांच्याकडून पदांचा सुधारीत प्रस्ताव प्राप्त झाला आहे. प्रस्तुत प्रकरणी वित्त विभागाने दिलेले अभिप्रायानुसार महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मौजे काष्टी, ता. मालेगांव, जि. नाशिक येथील कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयासाठी पदनिर्मितीस मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती .

शासन निर्णय :-

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मौजे काष्टी, ता. मालेगांव, जि. नाशिक येथील कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाकरीता परिशिष्ट - अ नुसार ३२ शिक्षकवर्गीय आणि ३५ शिक्षकेतर

अशी एकूण ६७ नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे परिशिष्ट - ब नुसार ९ मनुष्य दिवस इतक्या मनुष्यबळाच्या सेवा गरजेनुसार बाहयस्रोताद्वारे म्हणजेच विहित प्रक्रियेने घेण्यास व मूलभूत स्वरूपाच्या अभ्यासक्रमासाठी गरजेनुसार घडयाळी तासिका तत्वावर शिक्षकवर्ग नियुक्त करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर पदांच्या वेतनावरील खर्च खाली दर्शविलेल्या लेखाशिर्षाखाली भागविण्यात यावा.

अ.क्र.	उपलेखाशिर्ष/गट/योजना	उद्दिष्ट/बाब
१.	०१ पीक संवर्धन १२० इतर संस्थांना सहाय्य (२४१५००७२)	३६-सहायक अनुदान (वेतन) ३१-सहायक अनुदान (वेतनेतर)

३. ज्या पदांची कामे बाहययंत्रणेद्वारे करून घेण्यास मान्यता दिली आहे, त्या पदांची कामे बाहययंत्रणेद्वारे करून घेताना शासन परिपत्रक, वित्त विभाग, दि.२७.०९.२०१०, दि. ०२.०२.२०१३, दि. ०२.१०.२०१३ व दि. ०२.०८.२०१६ मधील तरतूदींचे काटेकोरपणे पालन करावे.

४. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.७४३/का.१२, दिनांक १९.११.२०२०, अनौपचारिक संदर्भ क्र.३६९/आपुक, दि.१३.१२.२०२० आणि अनौपचारिक संदर्भ क्र.३१२/२०२१/व्यय१, दि.१७.१२.२०२१ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०२०३१३३५२३४५०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(बा. कि. रासकर)
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

१. मा.मुख्यमंत्री, यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
२. मा.मंत्री (नियोजन व वित्त), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
३. मा.मंत्री (कृषि), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
४. मा.राज्यमंत्री (कृषि), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
५. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई,
६. सचिव (कृषि) यांचे स्वीय सहायक, कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई,
७. सदस्य सचिव तथा महासंचालक, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे,
८. कुलगुरु / कुलसचिव / नियंत्रक महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर.

९. महालेखापाल, महाराष्ट्र १ / २ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर,
१०. जिल्हा कोषागार अधिकारी/उप कोषागार अधिकारी, नाशिक
११. उपविभागीय कृषि अधिकारी, नाशिक
१२. मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई,
१३. उप लेखा परिक्षक (वरिष्ठ), स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई,
१४. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
१५. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई,
१६. वित्त विभाग (व्यय-१), मंत्रालय, मुंबई,
१७. नियोजन विभाग (कार्यासन - १४३१), मंत्रालय, मुंबई
१८. कार्यासन (७ अ) निवडनस्ती.

परिशिष्ट - अ

मौजे काष्टी, ता. मालेगाव, जि. नाशिक येथील कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयासाठी उच्चस्तर सचिव समितीने मान्यता दिलेली शिक्षक व शिक्षकेतर पदे

अ.क्र.	पदनाम	वेतनसंरचना वेतनबँड + ग्रेड वेतन (रु.)	निर्माण करावयाची पदे			एकुण
			१ ले वर्ष	२ रे वर्ष	३ रे वर्ष	
अ) शिक्षकवर्गीय पदे						
१	सहयोगी अधिष्ठाता	३७४००-६७००० ग्रेड पे १००००	१	-	-	१
२	प्राध्यापक					
	कृषि अर्थशास्त्र	३७४००-६७००० ग्रेड पे १००००	१	-	-	१
	व्यवसाय व्यवस्थापन	३७४००-६७००० ग्रेड पे १००००	१	-	-	१
	विपणन	३७४००-६७००० ग्रेड पे १००००	१	-	-	१
	एकुण		३	-	-	३
३	सहयोगी प्राध्यापक					
	कृषि अर्थशास्त्र	१५६००-३९१०० ग्रेड पे ८०००	-	१	१	२
	व्यवसाय व्यवस्थापन	१५६००-३९१०० ग्रेड पे ८०००	-	१	१	२
	विपणन	१५६००-३९१०० ग्रेड पे ८०००	-	१	१	२
	बँकींग वित्त व लेखा	१५६००-३९१०० ग्रेड पे ८०००	-	१	-	१
	एकुण		-	४	३	७
४	सहाय्यक प्राध्यापक					
	कृषि अर्थशास्त्र	१५६००-३९१०० ग्रेड पे ६०००	१	१	१	३
	व्यवसाय व्यवस्थापन	१५६००-३९१०० ग्रेड पे ६०००	१	१	१	३
	विपणन	१५६००-३९१०० ग्रेड पे ६०००	१	१	१	३
	बँकींग वित्त व लेखा	१५६००-३९१०० ग्रेड पे ६०००	१	-	-	१
	कृषि विद्या	१५६००-३९१०० ग्रेड पे ६०००	१	-	-	१
	उद्यान विद्या	१५६००-३९१०० ग्रेड पे ६०००	१	-	-	१
	पशु विज्ञान व दुग्धशास्त्र	१५६००-३९१०० ग्रेड पे ६०००	-	-	१	१
	कृषि विस्तार व शिक्षण	१५६००-३९१०० ग्रेड पे ६०००	१	-	-	१
	कृषि वनस्पती शास्त्र	१५६००-३९१०० ग्रेड पे ६०००	-	१	-	१

	कृषि किटकशास्त्र	१५६००-३९१०० ग्रेड पे ६०००	१	-	-	१
	कृषि वनस्पती रोगशास्त्र	१५६००-३९१०० ग्रेड पे ६०००	१	-	-	१
	कृषि मृद व रसायनशास्त्र	१५६००-३९१०० ग्रेड पे ६०००	१	-	-	१
	संख्याशास्त्र	१५६००-३९१०० ग्रेड पे ६०००	-	१	-	१
	एकुण		१०	५	४	१९
५	ग्रंथपाल	१५६००-३९१०० ग्रेड पे ६०००	१	-	-	१
६	शारीरिक शिक्षण निर्देशक	१५६००-३९१०० ग्रेड पे ६०००	१	-	-	१
	एकुण शिक्षकवर्गीय (अ)		१६	९	७	३२
ब) शिक्षकेत्तर पदे						
१	सहाय्यक कुलसचिव	९३००-३४८०० ग्रेड पे ४६००	१	-	-	१
२	सहाय्यक नियंत्रक	९३००-३४८०० ग्रेड पे ४६००	१	-	-	१
३	वरिष्ठ संशोधन सहाय्यक (कृषि अर्थशास्त्र)	९३००-३४८०० ग्रेड पे ४४०० ९३००-३४८०० ग्रेड पे ४६०० (एम.एस्सी. व द्वि.श्रे.५ वर्ष सेवा)	१	-	-	१
४	वरिष्ठ संशोधन सहाय्यक (व्यवसाय व्यवस्थापन)	९३००-३४८०० ग्रेड पे ४४०० ९३००-३४८०० ग्रेड पे ४६०० (एम.एस्सी. व द्वि.श्रे.५ वर्ष सेवा)	१	-	-	१
५	वरिष्ठ संशोधन सहाय्यक (विपणन)	९३००-३४८०० ग्रेड पे ४४०० ९३००-३४८०० ग्रेड पे ४६०० (एम.एस्सी. व द्वि.श्रे.५ वर्ष सेवा)	१	-	-	१
६	कनिष्ठ संशोधन सहाय्यक (कृषि अर्थशास्त्र)	९३००-३४८०० ग्रेड पे ४२००	१	-	-	१
७	कनिष्ठ संशोधन सहाय्यक (व्यवसाय व्यवस्थापन)	९३००-३४८०० ग्रेड पे ४२००	१	-	-	१
८	कनिष्ठ संशोधन सहाय्यक (विपणन)	९३००-३४८०० ग्रेड पे ४२००	१	-	-	१
९	कार्यालय अधीक्षक	९३००-३४८०० ग्रेड पे ४४००	१	१	-	२
१०	अधीक्षक (संगणक)	९३००-३४८०० ग्रेड पे ४४००	१	-	-	१
११	सहाय्यक अधीक्षक	९३००-३४८०० ग्रेड पे ४३००	१	१	-	२

१२	लघुलेखक (निम्नश्रेणी)	९३००-३४८०० ग्रेड पे ४३००	१	-	-	१
१३	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)	९३००-३४८०० ग्रेड पे ४२००	१	-	-	१
१४	संगणक हार्डवेअर मेकॅनिक / सहाय्यक (संगणक)	५२००-२०२०० ग्रेड पे २४००	१	-	-	१
१५	छायाचित्रकार	५२००-२०२०० ग्रेड पे २८००	१	-	-	१
१६	कृषि सहाय्यक	५२००-२०२०० ग्रेड पे २४०० ५२००-२०२०० ग्रेड पे २८०० (७ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	२	२	-	४
१७	वरिष्ठ लिपीक	५२००-२०२०० ग्रेड पे २४००	१	१	-	२
१८	लिपीक-नि-टंकलेखक	५२००-२०२०० ग्रेड पे १९००	१	१	-	२
१९	प्रयोगशाळा परिचर	१) ५२००-२०२०० ग्रेड पे १९०० (भौतिक व रसायनशास्त्र विषयासह माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण) २) ४४४०-७४४० ग्रेड पे १३०० (इतरांसाठी)	१	-	-	१
२०	विजतंत्री	५२००-२०२०० ग्रेड पे २४००	१	-	-	१
२१	प्रमुख तालीकाकार (ग्रंथालय)	५२००-२०२०० ग्रेड पे २८००	१	-	-	१
२२	वाहनचालक	५२००-२०२०० ग्रेड पे १९००	१	१	-	२
२३	पहारेकरी (महिला)	४४४०-७४४० ग्रेड पे १३००	१	१	-	२
२४	पहारेकरी (पुरुष)	४४४०-७४४० ग्रेड पे १३००	१	१	-	२
२५	स्वच्छक	४४४०-७४४० ग्रेड पे १३००	१	-	-	१
एकुण शिक्षकेत्तर पदे (ब)			२६	९	०	३५
एकुण अ + ब			४२	१८	७	६७

(बा. कि. रासकर)
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

परिशिष्ट - ब

काष्टी, ता. मालेगाव, जि. नाशिक येथील कृषि व्यवसाय व्यवस्थापन
महाविद्यालयासाठी उच्चस्तर सचिव समितीने मान्यता दिलेली बाह्यस्रोताद्वारे
भरावयाची पदे

अ.क्र.	पदनाम	आवश्यक संख्या	मानधन (रु.)
१	सहाय्यक प्राध्यापक (गणित)	१	१५०० प्रति तास
२	सहाय्यक प्राध्यापक (सामाजिक व मानसशास्त्र)	१	१५०० प्रति तास
३	सहाय्यक प्राध्यापक (इंग्रजी)	१	१५०० प्रति तास
४	सहाय्यक प्राध्यापक (संगणकशास्त्र)	१	१५०० प्रति तास
५	आरोग्य अधिकारी	१	१५०० प्रति तास
६	योग शिक्षक	१	१०२२५ प्रति महिना
७	मिश्रक (वैद्यकीय)	१	१०२२५ प्रति महिना
८	शिपाई	१	८६४५ प्रति महिना
९	मजुर	१	८६४५ प्रति महिना
	एकुण	९	

टिप :- वरील नऊ पदे प्रथम वर्षापासून आवश्यक असल्याने घेण्यात येतील.

(बा. कि. रासकर)
उप सचिव, महाराष्ट्र शासन.